

Date: May 24,2024

PM/BSE/07/2024-25

To,
General Manager, Listing Department
BSE Limited,
Floor 25, P.J. Towers,
Dalal Street,
Mumbai-400001

Scrip Code: 522105

Subject: Submission of newspaper cuttings of the extract of Audited Financial Results of the Company for the Quarter and Financial Year ended March 31, 2024

Dear Sir/Madam,

Pursuant to the provisions of Regulations 30 and Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we wish to inform you that the Company has published Audited Financial Results of the Company for the Quarter and Financial Year ended March 31, 2024 in the newspapers, viz, Business Standard (English) and Pratahkal (Marathi) on May 24, 2024.

A Copy of the publication is enclosed herewith.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For Birla Precision Technologies Limited

Ishu Jain Company Secretary & Compliance Officer M. No.: F10679

RCap lenders can't take coercive action against IIHL: NCLT

IIHL seeks 90-day extension ahead of May 27 deadline

DEV CHATTERIEF Mumbai, 23 May

■ he National Company Law Tribunal (NCLT) has barred the lenders of bankrupt Reliance Capital (RCap) from taking any coercive action against IndusInd International Holdings (IIHL) — the highest bidder — and asked the firm to seek the remaining regulatory approvals for the acquisition.

IIHL, which is a Hinduja group company, has to pay lenders by May 27 to conclude the deal, which was approved by NCLT in February this year.

During the hearing on Wednesday, the NCLT also said that there should be no encashment of any bank guarantee of ₹483 crore submitted by IIHL, as demanded by some members of the committee of creditors (CoC).

The order was in response to IIHL's application before the NCLT seeking a 90-day extension of the May 27 deadline due to several pending regulatory approvals and compliances. The CoC and the administrator of Reliance Capital opposed



The NCLT said that bank guarantees worth ₹483 crore submitted by IIHL could not be encashed, as demanded by some members of the committee of creditors

this request.

6. IIHL and other Hinduja group entities had earlier indicated that they would make payments worth ₹9,661 crore lowing a petition filed by the RCap only after getting all the legal and regulatory clearances, including from the Supreme Court, thus delaying within three months of the the closure of the transaction.

A source close to the develorder dated February 27, the date has been fixed as yet.

payment for the acquisition The NCLT then asked the was to be made within 90 days respondents to file their from the approval of the resresponses by June 3 and the olution plan by the NCLT and matter will be heard on June after receiving all legal, regulatory clearances.

As the matter is still pending in the Supreme Court folfor the acquisition of bankrupt Torrent group, which has opposed the second round of auction for RCap, the payment may not be made by May 27, ie, NCLT order. The Supreme Court is expected to hear the opment said as per the NCLT Torrent petition in June but no

Air India's move comes a month after two pilot unions likened the working conditions to bonded labour

A-I pilots to get salary hike, bonus

DEEDVK DVLEI New Delhi, 23 May

Air India (A-I) on Thursday raised the fixed monthly salaries of all pilots, except iunior first officers, by up to ₹15,000 per month.

The airline has also introduced an annual performance bonus of up to ₹1.8 lakh for pilots, based on their performance, and the company's overall performance.

The announcement comes a month after two unions — the Indian Commercial Association (ICPA), representing a significant section of narrowbody pilots, and the Indian Pilots' Guild (IPG), comprising a major section of widebody pilots — likened pilots' working conditions to "bonded labourers."

The new compensation structure is effective April 1.

FORTIS HEALTHCARE LIMITED

Regd. Office: Fortis Hospital, Sector 62, Phase - VIII, Mohali-160062 Tel: +91 172 5096001; Fax No: +91 172 5096221 Website: www.fortishealthcare.com; Email: secretarial@fortishealthcare.com

STATEMENT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024**

(Rs. in lakhs except EPS)

Particulars	Quarter Ended March 31, 2024	Year Ended March 31, 2024	Quarter Ended March 31, 2023
Total Income from Operations	1,79,568	6,93,117	1,65,649
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	26,824	84,195	17,287
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	27,138	85,797	18,341
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	20,314	64,522	13,830
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	20,322	64,700	16,588
Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- per share)	75,496	75,496	75,496
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year (as at March 31, 2023)		6,90,794	6,48,730
Earnings Per Share (of Rs 10/- each) (for continuing and discontinued operations)			
(a) Basic	2.37	7.93	1.76
(b) Diluted	2.37	7.93	1.76

Note:

Place: Gurugram

Date: May 23, 2024

	Standalone						
Particulars	Quarter Ended March 31, 2024	Year Ended March 31, 2024	Quarter Ended March 31, 2023				
Turnover	30,748	1,18,142	27,747				
Profit / (loss) Before Tax	8,961	24,656	348				
Profit / (Loss) After Tax	6,833	19,945	207				

1. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the websites of the Stock Exchanges viz. www.nseindia.com and www.bseindia.com and that of the company at www.fortishealthcare.com.

> Fortis Healthcare Limited For and on Behalf of Board of Directors

> > Dr. Ashutosh Raghuvanshi **Managing Director & CEO** DIN No. 02775637

TAYO ROLLS LIMITED

Registered Office : 3, Circuit House Area (North-East), Road No-11, Bistupur, Jamshedpur- 831 001, INDIA Corporate Identity Number: L27105JH1968PLC000818

	EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024										
	Quarter ended Year										
Sr No	Particulars	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023					
			Unaudited	Audited	Audited	Audited					
1	Total income		-			-					
2	(Loss) for the period (before tax and exceptional items)	(80)	(83)	(83)	(330)	(344)					
3	(Loss) for the period after tax (after exceptional items)	(80)	(83)	(83)	(330)	(344)					
4	Other comprehensive Income /(loss) for the period	-	-	-	-	-					
5	Total comprehensive (loss) for the period	(80)	(83)	(83)	(330)	(344)					
6	Equity share capital	1,026	1,026	1,026	1,026	1,026					
7	Other equity	-	-		(49,770)	(49,439)					
8	Paid-up equity share capital (Face value : Rs.10 per share)										
	Basic :	(0.78)	(0.81)	(0.81)	(3.22)	(3.36)					
	Diluted:	(0.78)	(0.81)	(0.81)	(3.22)	(3.36)					

a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

(Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

b) The Board of Directors had referred the Company to the Board for Industrial and Financial Reconstruction (BIFR) as required under the First proviso of section 15 (1) of The Sick Industrial Companies (Special Provisions) Act, 1985 and the Company is registered with BIFR on 23 March, 2016. Meanwhile, the Ministry of Finance issued Notifications S.O. 3568 (E) & S.O. 3569 (E) dated 25 November, 2016 to the effect that SICA has been repealed with effect from 1 December, 2016 and all the references or inquiry pending before the BIFR and/or AAIFR shall stand abated. The Board of Directors at their meeting held on 3 July, 2017 had decided to refer the Company to the Honorable National Company Law Tribunal (NCLT) Bench Kolkata under Section 10 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 (IBC) for initiation of Corporate Insolvency, Resolution Process (CIRP). Subsequently, on 13 July, 2017, the Company has filed relevant application before the Honorable NCLT Bench, Kolkata under Section 10 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016. The Workers of the Company, in the capacity of operational creditor had also filed an application before the Honorable Tribunal Kolkata under Section 9 of the Insolvency and Bankruptcy Code (IBC), 2016 seeking initiation of CIRP. Both appeals were rejected by the Tribunal. The Company and the workers had separately filed appeal before the Honorable National Company Law Appellate Tribunal against the rejection order passed by the Honorable Tribunal. The Honorable Appellate Tribunal allowed the appeal filed by the Workers. However, it has directed the Tribunal at Kolkata to admit the appeal filed by the Workers.

The Corporate Insolvency Resolution Process (CIRP) has been initiated against the Company vide an order passed by Honorable NCLT Kolkata

The Corporate Insolvency Resolution Process (CIRP) has been initiated against the Company vide an order passed by Honorable NCLT Kolkata dated 05.04.2019. Pursuant to this order, the powers of the Board of Directors stands suspended and were exercisable by Mrs. Vinita Agrawal, the Interim Resolution Professional (RP) appointed by the Honorable NCLT Bench, Kolkata who was consequently confirmed to continue as the Resolution Professional (RP) by the Committee of Creditors (CoC). Consequent to the petition floot pCC, the Honorable NCLT Bench, Kolkata, passed an order on 30th October, 2019 and appointed Mr. Anish Agarwal (IP Registration No.: IBBI/IPA-001/IP-P-01497/2018-2019/12256) as Resolution Professional in place of Mrs. Vinita Agrawal (the erstwhile Resolution Professional)

c) The Company has incurred a loss of Rs. 80.47 lakhs during the guarter ended on 31st March, 2024 and accumulated losses as on reporting date mounting to Rs. 55,311.67 lakhs. The net worth of the Company has already been eroded and the Company's current liabilities exc

d) The income earned and expenses incurred during CIRP period for the year ended on 31st March, 2024 have not been considered in the Financial Statement as these income and expenditures are not regular business transactions of the corporate debtor and these CIRP expenditures are payable by Resolution Applicant as per Section 30(2) or in case of liquidation the same will be paid from the liquidation proceeds as per Section 53

e) The Company is not in operation since September, 2016. A resolution plan submitted by JSEB/JBVNL (one of COC members) for revival of the company which had been approved by COC and filed with Honorable NCLT Bench, Kolkata for its approval on 24.02.2020. However, unless the same is approved, the position of thee) company will not undergo a drastic favorable change. Considering, these factors the going concern assumption is not appropriate for preparing the IND AS financial statements and these IND AS financial statements have been prepared other than agains concern basis. For TAYO ROLLS LIMITED

Ranchi 24th May, 2024

Resolution Professional IBBI/IPA-001/IP-P-01497/2018 - 2019/12256



BIRLA PRECISION TECHNOLOGIES LIMITED

Registered Office: 23, Birla Mansion No. 2, First Floor, D. D. Sathe Marg, Prarthana Samai, Mumbai - 400 004

Tel: +91 022 23825060, E-mail: info@birlaprecision.com, Web: www.birlaprecision.com

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024

(₹ in Lakhs, except per share data

				Standalone			Consolidated					
Sr.	Part of the	Quarter Ended			Year	Ended		Quarter Ended		Year E	nded	
No.	Particulars	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	
1	Total Income from operations	6,185.64	6,767.43	6,907.22	22,778.26	26,370.74	6,178.36	6,735.22	6,908.00	22,755.82	26,364.62	
Net Profit / (Loss) for the period (before tax items)	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	198.13	924.38	501.90	1,799.97	2,065.02	174.64	912.63	454.69	1,678.73	1,944.02	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	198.13	924.38	501.90	1,799.97	2,065.02	174.64	912.63	454.69	1,678.73	1,944.02	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	(119.20)	705.88	(24.23)	1,066.14	1,528.32	(142.73)	692.57	(70.40)	943.30	1,407.32	
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(120.58)	705.88	(110.43)	1,064.76	1,442.12	(144.11)	692.57	(156.60)	941.92	1,321.12	
6	Equity Share Capital	1,319.75	1,305.42	1,305.42	1,319.75	1,305.42	1,319.75	1,305.42	1,305.42	1,319.75	1,305.42	
7	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	13,440.42		11,964.07	13,440.42	11,964.07	13,196.59		11,843.08	13,196.59	11,843.08	
8	Earnings Per Share (Face value of Rs. 2/- each)											
	Basic (₹)	(0.18)	1.08	(0.04)	1.62	2.34	(0.22)	1.06	(0.11)	1.43	2.16	
	Diluted (₹)	(0.18)	1.08	(0.04)	1.62	2.34	(0.22)	1.06	(0.11)	1.43	2.16	

- The above is an extract of the detailed format for Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter and year ended 31st March, 2024 are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on Company's website (www.birlaprecision.com).
- Effective from 1st April 2018, the Company has reclassified two reporting segments namely, 1. Tooling 2. Automotive Components as reporting segments under Ind AS 108
- During the quarter ended 31st March 2024 the Board of Directors of the Company declared and paid interim divided of Rs.0.05 per share
- The above financial results of the Company were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 22nd May, 2024. The Statutory Auditor's have issued their report thereon

Date: 22nd May, 2024



GOVERNMENT OF TAMIL NADU FINANCE DEPARTMENT, CHENNAI-9

Auction of 5, 9 & 10 years Tamil Nadu **Government Stock (Securities)**

- 1 Government of Tamil Nadu has offered to sell by auction the dated securities for an amount of Rs.1000 crore with Five year tenure, Rs. 2000 crore with Nine year tenure and Rs.2000 crore with Ten year tenure for an aggregate amount of Rs.5000 crore. Securities will be issued for a minimum nominal amount of Rs.10,000/- and multiples of Rs.10,000/- thereafter. Auction which will be yield based under multiple price format will be conducted by Reserve Bank of India at Mumbai Office (Fort) on **May 28, 2024**.
- 2. The Government Stock up to 10% of the notified amount of the sale will be allotted to eligible individuals and institutions subject to a maximum limit of 1% of its notified amount for a single bid as per the Revised Scheme for Non-competitive Bidding facility in the Auctions of State Government Securities of the General Notification (Annexure II). Under the scheme, an investor can submit a single bid only through a
- bank or a Primary Dealer. 3. Interested persons may submit bids in electronic format on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System as stated below on May 28, 2024.
- a) The competitive bids shall be submitted electronically on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System between 10.30 A.M. and 11.30 A.M.
- b) The non-competitive bids shall be submitted electronically on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System between 10.30 A.M. and 11.00 A.M.
- 4. The yield percent per annum expected by the bidder should be expressed up to two decimal points. An investor can submit more than one competitive bid at different rates in electronic format on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System. However, the aggregate amount of bids submitted by a person should not exceed the notified amount.
- 5. The result of auction will be displayed by Reserve Bank of India on its website on May 28, 2024. Successful bidders should deposit the price amount of Stock covered by their bids by means of a Bankers' Cheque or Demand Draft payable at Reserve Bank of India, Mumbai (Fort) or Chennai on May 29, 2024 before the close of banking hours.
- 6. The Government Stock will bear interest at the rate determined by Reserve Bank of India at the auction and interest will be paid half yearly on November 29 and May 29. The Stock will be governed by the provisions of the Government Securities Act, 2006 and Government Securities Regulations, 2007.
- 7. The stocks will qualify for ready forward facility.
- 8. For other details please see the notifications of Government of Tamil Nadu Specific Notification 718(L)/W&M-II/2024, 719(L)/W&M-II/2024 & 720(L)/W&M-II/2024 dated May 23, 2024.

DIPR/ 503 /DISPLAY/2024

T.Udhayachandran Principal Secretary to Government, Finance Department, Chennai-9.



Nucleus Software Exports Limited

CIN: L74899DL1989PLC034594

Registered Office: 33-35, Thyagraj Nagar Market, New Delhi - 110003

Tel: +91-120-4031400; Fax: +91-120-403167; Email: investorrelations@nucleussoftware.com, Website: www.nucleussoftware.com

EXTRACT OF FINANCIAL RESULTS OF NUCLEUS SOFTWARE EXPORTS LIMITED FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2024

(Amount in Rupees Lacs unless otherwise stated)

			С	ONSOLIDATE	D		STANDALONE						
61			Quarter ended	k	For the ye	ear ended		Quarter ended	For the year ended				
SL. No.	Particulars	31 March 2024	31 December 2023	31 March 2023	31 March 2024	31 March 2023	31 March 2024	31 December 2023	31 March 2023	31 March 2024	31 March 2023		
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited		
1.	Total income from operations (net)	21,026	20,413	20,620	82,645	63,446	19,302	18,771	19,245	76,612	58,473		
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	6,842	5,592	8,860	25,580	17,108	6,409	5,486	8,758	24,912	17,339		
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and Extraordinary items)	6,842	5,592	8,860	25,580	17,108	6,409	5,486	8,758	24,912	17,339		
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and Extraordinary items)	5,214	4,131	6,765	19,160	12,779	4,848	4,048	6,680	18,595	13,037		
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	4,610	4,287	7,041	19,356	13,580	4,335	4,074	6,974	18,794	13,731		
6.	Equity Share Capital	2,677	2,677	2,677	2,677	2,677	2,677	2,677	2,677	2,677	2,677		
7.	Reserves	-	-		75,067	58,389	-	-	-	72,229	56,112		
8.	Earnings Per Share - (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (Not annualised for quarters)												
	Basic (INR)	19.48	15.43	25.27	71.56	47.73	18.11	15.12	24.95	69.45	48.69		
	Diluted (INR)	19.48	15.43	25.27	71.56	47.73	18.11	15.12	24.95	69.45	48.69		

Corporate Office: Noida

23 May 2024

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on Company's
 - The consolidated and the standalone financial results for the quarter and year ended 31 March 2024 were reviewed by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 23 May 2024. The statutory auditors have issued unmodified reports on these results.
- Financial results for all the periods presented have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended from time to time) prescribed under

Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable

By Order of the Board For Nucleus Software Exports Limited

VISHNU R DUSAD Managing Director

टाणे, मिरजेत घरफोडी करणाऱ्या तरुणाला अटक

१७ लाखाचे दागिने हस्तगत

मिरजेतील कृष्णाघाट रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्गाच्या पलाखाली चोरीचे सोने विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला अटक करुन १७ लाख ६१ हजाराचे चोरीतील सुवर्णालंकार पोलीसांनी बुधवारी जप्त केले. मिरजेसह तीन ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली त्यांने दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला घाट रस्त्यावर संशयित तरुण चोरीतील सोन्याचे दागिने विक्री करणेकरीता येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलीसांनी पुलाचे परिसरात सापळा लावून निगराणी करीत असताना, एक इसम पुलाखाली येवून थांबलेला दिसला. त्याचा बातमीप्रमाणे संशय आलेने

सांगली, दि. २३ (वार्ताहर) : निरीक्षक सितश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व पथकाने अमित राकेश पंचम (वय ३० वर्षे. सध्या रा. वानलेसवाडी, सांगली मुळ रा. राबोडी, शिवाजीनगर, ठाणे) असे असलेचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या हातातील पिशवीत १७ लाख ६१ हजाराचे २९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे व ८० ग्रॅम वजनाचे ४ हजाराचे चांदीचे दागिने मिळुन आले. त्याने सागितले की, त्याचेजवळ मिळुन आलेले सोन्या चांदीचे दागिने हे मिरज व नौपाडा (जि. ठाणे) येथे घरफोडी करुन या ऐवजाची चोरी केली होती. त्यातीलच हे दागिने असल्याची कबूली दिली.

जाहीर सूचना

यात येते की, ते **फलॅट क्र. ई/३०३, तिसरा मज**ल लुका वसई, जिल्हा पालघर येथील बांधकामित जमिन धार र्व्हे क्र. १२३, जुना सि. क्र. १५७, हिस्सा क्र. ७ क्षेत्र मोजमापित २६.०० चौ. मीटर (चटई क्षेत्रफळ) धारर नमत्तेचे मालक आहेत. श्री. निलेश रमेश्चंद्र दोशी यांनी स लॉट में आकाण लॉड डेव्हलोपर्स यांच्याकटन रेक्टीफिकेण हे. ३०.१०.२००४ अंतर्गत रेक्टीफिकेशन करार दि. ३०.१०.२०० तर्गत खरेदी केला. मूळ करार घर साफ करताना हरवले हो श्री. निलेश रमेश्रंद दोशी यांनी आचोळे पोलीस स्टेशन येथे गहा हवाल क्र. १५६२०-२०२४ दि. १७.०५.२०२४ अंतर्गत तक्र ग्रामुळे मी याद्वारे कोणाही व्यक्तीस सदर दुकान संबंधात कोणतेही दा -आक्षेप असल्यास त्या व्यक्तींचे दावे वा आक्षेप सदर प्रसिद्धीच

श्री. अवनीश कुमार तिवा कान क्र. २१, जय विजय ग्रीन लिंक रोड, नालासोपारा (पू), तालू

थी. निलेश रमेशंद्र दोशी

सई, जिल्हा पालघर

रखेपासून **१४ दिवसांच्या** आत वरील निर्देशित वकील कार्याल

ऱ्या पत्त्यावर वा वकील कार्यालय येथे संपर्क करणे आवश्यक अ

सूचना याद्वारे देण्यात येते की, माझे अशील हे फ्लॅट क्र. ३०४. तिसरा मजला. क्षेत्रफळ मोजमापित

४४० चौ. फूट अर्थात ४०.८९ चौ. मीटर बिल्ट अप, सोसायटी लाझारूस पार्क मीनाक्षी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात, बांधकामित एनए जिमन धारक जुन सर्व्हें क्र. ११७, नवीन सर्व्हें क्र. १२१, हिस्सा क्र. ११ व १६ व गाव गोडदेव तालूका व जिल्हा ठाणे येथील मालमत्ता. विकासक मे. सिनीअर असोसिएट्स (विकासक) योंनी सदर फ्लॅट श्री. विलफ्रेड सुकोरो बॅरेड्डो व श्री. सुकोरो टियागो बॅरेड्डो (खरेदीदार) (अनोंदणीकृत) यांना विक्री केला. पुढे सदर मालक श्री. सुकोरो टियागो बॅरेड्डो यांचा मृत्यू दि. १०.०१.२००६ रोजी झाला त्यांच्या मागे कायदेशीर वारस श्रीम. अनग्रासिया लेड्रॉल बॅरेड्डो (पत्नी) व श्री. विलफ्रेड सुकोरो बॅरेड्डो (मुलगा) हे आहेत. पुढे शेअर प्रमाणपत्र श्री. विलफ्रेड सुकोरो बॅरेड्डो यांच्या नावे दि. ०८.०८.२०१० यांच्या नावे हस्तांतरण केला व ते सदर फ्लॅटचे केवळ मालक आहेत व विक्रीचे नोंदणीकृत करार दि. १२.११.२०१० रोजी नोंदणीकृत केले होते व नोंदणीकरण दस्तावेज क्र. टीएनएन-७/९३९५/२०१० श्री. विलफ्रेड सुकोरो बॅरेड्डो (विक्रेता) व श्री. प्रविण सुरेश दळवी (खारेदीदार) यांच्या दरम्यान अंमलात आणले आहेत. त्यानंतर श्री. प्रविण सुरेश दळवी हे सदर फ्लॅटचे मालक आहेत व त्यांनी पीएनबीएचएफएल यांच्याकडून कर्ज प्राप्त केले आहे. सर्व व्यक्तींन याद्वारे सूचित करण्यात येते की, सदर फ्लॅट/ मालमत्ता वा कोणत्याही भागाच्या संबंधात कोणतेही दावे असल्यास तसेच विक्री, अदलाबदल, गहाण, (समतुल्य, नोंदणीकृत, कायदेशीर वारस वा अन्य), भेट, न्यास, वारसा, कौंटुंबिक व्यवस्था, देखभाल, देणगी, भागीदारी, ताबा, भाडेकरार, उप-भाडेकरार, वहिवाट, परवाना, धारणाधिकार, प्रभार, देणगी, सविधाधिकार वा अन्य काही असल्यास त्यांनी यादारे मला/आम्हाला सदर संबंधात संबंधित दस्तावेज परावे यांच्यासह खालील निर्देशित पत्त्यावर सदर तारखेपासून ७ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा सदर व्यक्तींचे सदर दावे वा दावे काही असल्यास ते अधित्यागीत मानले जातील व/वा परित्यागीत मानले जातील.

> वकील रूपाली एस पेवेकर (गुप्ता) १२६, १ ला मजला, हार्मोनी प्लाझा, येस बँक समोर, बोईसर (पश्चिम),

बोईसर ४०१ ५०१. मो. ९२२२७८६१२३ ईमेल : rupali.pewekar@gmail.com

बिर्ला प्रिसीजन टेक्नोलॉजीस लिमिटेड

सीआयएन : L29220MH1986PLC041214

नोंदणीकत कार्यालय : २३, बिर्ला मेंशन क्र. २, पहिला मजला, डी, डी, साठे मार्ग, प्रार्थना समाज, मंबई ४०० ००४, द्रा. क्र. +९१ ०२२ २३८२५०६० ईमेल : info@birlaprecision.com वेबसाइट : www.birlaprecision.com

दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखेरकरिता स्थायी व एकत्रित लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रु. लाखात, प्रति शेअर डाटा वगळता)

			स्थायी			एकत्रित					
		तिमाही अखोर			अखोर		तिमाही अखोर		वर्ष अखोर		
विवरण	३१.०३.२०२४	३१.१२.२०२३	३१.०३.२०२३	३१.०३.२०२४	39.03.2023	३१.०३.२०२४	39.99.9093	३१.०३.२०२३	३१.०३.२०२४	39.03.2023	
	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	६,१८५.६४	६,७६७.४३	६,९०७.२२	२२,७७८.२६	२६,३७०.७४	६,१७८.३६	६,७३५.२२	६,९०८.००	२२,७५५.८२	२६,३६४.६२	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	१९८.१३	९२४.३८	५०१.९०	१,७९९.९७	२,०६५.०२	१७४.६४	९१२.६३	४५४.६९	१,६७८.७३	१,९४४.०२	
(कर, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबींपूर्व)											
कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	१९८.१३	९२४.३८	५०१.९०	१,७९९.९७	२,०६५.०२	१७४.६४	९१२.६३	४५४.६९	१,६७८.७३	१,९४४.०२	
(अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबींपश्चात)										·	
कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/	(११९.२०)	७०५.८८	(२४.२३)	१,०६६.१४	१,५२८.३२	(१४२.७३)	६९२.५७	(७०,४०)	983.30	१,४०७.३२	
(तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबींपश्चात)				·						·	
	(१२०.५८)	७०५.८८	(११०.४३)	१,०६४.७६	१,४४२.१२	(१४४.११)	६९२.५७	(१५६.६०)	९४१.९२	१,३२१.१२	
नफा/ तोटा समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न											
(कर पश्चात)											
	१,३१९.७५	१,३०५.४२	१,३०५.४२	१,३१९.७५	१,३०५.४२	१,३१९.७५	१,३०५.४२	१,३०५.४२	१,३१९.७५	१,३०५.४२	
	१३,४४०.४२		११,९६४.०७	१३,४४०.४२	११,९६४.०७	१३,१९६.५९		११,८४३.०८	१३,१९६.५९	११,८४३.०८	
उत्पन्न प्रति शेअर (दर्शनी मूल्य रु. २/ – प्रत्येकी)											
मूळ रु.	(०.१८)	१.०८	(٥.٥४)	१.६२	२.३४	(0.22)	१.०६	(०.११)	१.४३	२.१६	
सौम्य रु.	(०.१८)	१.०८	(٥.٥४)	१.६२	2.38	(0.22)	१.०६	(०.११)	१.४३	२.१६	
	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अतिरिक्त व/वा अतिविशेष बार्बीपूर्व) कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बार्बीपश्चात) कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बार्बीपश्चात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/ तोटा समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात) इक्विटी भाग भांडवल राखीव (मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित उत्पन्न प्रति शेअर (दर्शनी मूल्य रु. २/- प्रत्येकी)	श्विस्पा ३१.०३.२०२४ लेखापरीक्षित कार्यचलनात्न एकूण उत्पन्न कालावधीकिरता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अतिरिक्त व/वा अतिविशेष बार्बीपूर्व) कर पूर्व कालावधीकिरिता निव्वळ नफा/(तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बार्बीपूर्व) कर पुर्व कालावधीकिरिता निव्वळ नफा/ (जीटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बार्बीपुर्व) कर पुष्ठात कालावधीकिरता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बार्बीपुर्वात) कालावधीकिरता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकिरता नफा/ तोटा समाविष्ट (कर पृष्ठात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पृष्ठात) इक्विटी भाग भांडवल १२,३१९.७५ राखीव (मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित उत्पन्न प्रति शेअर (दर्शनी मूल्य रु. २/– प्रत्येकी) मूळ रु. (०.१८)	विवसण	स्वित्रण स्वत्रण स्वित्रण स्वित्रण स्वित्रण स्वित्रण स्वित्रण स्वत्रण स्वित्रण स्वित्रण स्वित्रण स्वत्रण स्वत्रण स्वत्रण स्वत्रण स्वत्रण स्वत्रण स्वत्रण स्वत्रण स्वत्रण	निमाही अखेर विवरण स्वरं	जिसाही अखोर वर्ष अखोर वर्ष अखोर वर्ष अखोर वर्ष अखोर वर्ष अखोर वर्ष अखोर वर्ष अखोर वर्ष अखोर वर्ष अखोर वर्ष अखोर वर्ष अखोर वर्ष अखोर वर्ष अखोर वर्ष अखोर वर्ष अखोर वर्ष अखार वर्ष वर्ष वर्ष वर्ष वर्ष वर्ष वर्ष वर्ष	जिसाही अखंद वर्ष अखंद व	निमाही अखंत अलंखामरीक्षित अलंखामर्य अ	तिमाही अखंर वर्ष अखंर तिमाही अखंर तिमाह	तिमाही अखंर वर्ष अखंर तिमाही अखंर वर्ष अखंर तिमाही अखंर वर्ष अखंर तिमाही अखंर वर्ष वर्ष वर्ष अखंर वर्ष वर्ष अखंर वर्ष वर्ष वर्ष अखंर वर्ष वर्ष अखंर वर्ष वर्ष अखंर वर्ष वर्ष अखंर वर्ष वर्ष वर्ष वर्ष अखंर वर्ष वर्ष वर्ष वर्ष वर्ष वर्ष वर्ष वर्	

- १. सेबी (सूची विनियमन व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत दाखल तिमाही वित्तीय अहवालाकरिता विस्तृत प्रारूपाचा सारांश. दि. ३१ मार्च, २०२३ अखोर तिमाही व वर्ष अखेरकरिता वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर व कंपनीची वेबसाइट <u>www.birlaprecision.com</u> वर उपलब्ध आहे.
- २. दि. १ एप्रिल, २०१८ अनुसार कंपनीने दोन रिपोर्टिंग सेगमेंट्स नावे १. टुलिंग, २. ऑटोमोटिव्ह कम्पोनन्ट्स आयएनडी एएस१०८ अंतर्गत अहवाल वर्गीकृत केला आहे.
- ३. दि. ३१ मार्च, २०२४ अखोर तिमाही दरम्यान कंपनीच्या संचालक मंडळाने रु. ०.०५ प्रति शेअर प्रदानित अंतरिम लाभांश घोषित केला.
- ४. कंपनीचा वरील वित्तीय अहवाल दि. २२ मे . २०२४ रोजी आयोजित तंच्या सभेमध्ये संचालक मंडळाद्वारे व लेखा समिती द्वारे पाहण्यात व मंजर केला गेला आहे. वैधानिकअहवाल लेखापरीक्षक द्वारे जारी केला.

संचालक मंडळाच्या वतीने व त्यांच्याकरिता वेदांत बिर्ला

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन : ०३३२७६९१

दिनांक: २२ मे, २०२४

जाहीर सूचना सूचना याद्वारे माझे अशील श्री. प्रमोद प्रकाश पादणकर

 प्रदिप प्रकाश पाटणकर यांच्या वतीने देण्यात येते की. इ. क्र. १०२, पहिला मजला, बी विंग येथील सि लेक्स को-ऑप. हा. सोसायदी लि. चे सभासद आहेत र नोधा हेरिटेज, चंदेश लोधा मार्ग, शंकेश्वर नगर, गाव आचोळे ारा (पू), तालूका वसई, जिल्हा पालघर ४०१ २० ्न. ए. जमिन धारक सर्व्हे क्र. जुना १५५ व नवीन २**१**१ हिस्सा क. १/१, १/२, १/४ व १/५, मोजमापिर क्षेत्रफळ ४१५ ची. फुद (बिल्द अप क्षेत्रफळ) अर्थात ३८.५७ ची. मीदर धारक मालमतेचे मालक आहेत. सदर फ्लॉन मळरित्या शेअर प्रमाणपत्र धारक क्र. २४ विभिन्न क्र. १०१ ते घर साफ करताना हरवले होते. श्री. प्रमोद प्रकाश पादणक श्री. प्रदिप प्रकाश पादणकर दोघांनी आचोळे पोलीस स्टेशन ये^ई गहाळ अहवाल क्र. १६१०८-२०२४ दि. २३.०५.२०२४ अंतर्ग

यामुळे मी याद्वारे कोणाही व्यक्तीस सदर दुकान संबंधात कोणतेही द ग आक्षेप अमल्याम त्या व्यक्तींचे हावे वा आक्षेप महा प्रसिद्धीच ता जावान जारत्यात (या ज्याताच दाव या जावाच सवर प्राप्तद्धाण गरछोपासून **७ दिवसांच्या** आत बरील निर्देशित वकील कार्याल गांच्या पत्यावर वा वकील कार्यालय येथे संपर्क करणे आवश्यक आ श्री. प्रमोद प्रकाश पाटणकर क्राऊंदसाईन

दि. २४.०५.२०२४ **(वकील उच्च न्यायालय** दुकान क्र. २१, जय विजय ग्रीन लिंक रोड, नालासोपारा (पू), तालूव

श्री. अवनीश कमार तिवा

जाहीर सूचना सदर सूचना आम जनतेस देण्यात येते की,

माझे अशील **श्री. मोहम्मद अर्ल** शौंकत अली खान श्री. जावेद इस्माईल घाची हे श्री. हरावतार सिंह अरोरा, दिवंगत गुरबक्स सिंह खुराना यांचे अंतिम मृत्यूपत्र अंतर्गत नियुक्त कार्यकारी यांच्याकडून खालील लिखीत अनुसूचीमध्ये अधिक विवरणीत सदर मालमत्तेचे मालक यांच्याकडून खालील लिखीत अनुसूचीमध्ये अधिक विवरणीत संदर्भातील मालमत्ता खरेदी व/वा ताबा हक्क, अधिकार व हितसंबंध करण्यास इच्छुक आहेत. कोणाही व्यक्तीस सदर मालमत्तेच्या संबंधात केलेले दावे वा हक असल्यास तसेच वारसा, शेअर, विक्री, गहाण, भाडेकरार, अभिहस्तांकन, धारणाधिकार, परवाना, भेट, ताबा वा अडथळे, जप्ती वा काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १४ दिवसांच्या आत सादर करणे आवश्यक आहे व सदर दावे काही असल्यास सर्व संबंधित दस्तावेज यांच्यासह सूचित करावे अन्यथा कोणतेही दावे सदर मालमत्तेच्या संबंधात नाही असे गृहित धरले जाईल व सदर मालमत्ता माझे अशील त्यानुसार सदर मालमत्तेची खारेदी करण्याची प्रक्रिया करतील व सदर व्यक्तींचे दावे काही असल्यास ते अधित्यागीत मानले जातील व माझे अशील यांना बंधनकारक नसतील.

> वरील संदर्भित अनुसूची :

सर्व तो भाग व भूखंड असलेली जिमन वा तळ धारक इमारत/ रचना/ शेड त्यावरील राणा कंपाऊंड म्हणून ज्ञात, १९५, कुर्ला कलिना क्रॉस रोड, कुर्ला पश्चिम, मुंबई ४०० ०७० येथील सर्व्हे क्र. ४१२ (भाग), सर्व्हे क्र. १९५ (भाग) मोजमापित अंदाजे १५४२ चौ. यार्ड्स त्यापैंकी ५०० चौ. यार्ड्स रोडद्वारे अप्रभारित व उर्वरित क्षेत्र १०४२ चौ. यार्ड्स महसूल गाव कुर्ला १, तालूका मुलुंड, जिल्हा व नोंदणीकरण जिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगरीय (एमएसडी) व मनपा द्वारे प्रभारित मालमत्ता क्र. एल-विभाग १६३४ (१४बी).

ठिकाण : मुंबई विमलेश सिंह वकील उच्च न्यायालय

दि. २४ मे, २०२४

दुकान क्र. १४, १ ला मजला, स्टार हाईट मॉल (भरत सिनेमा), कुर्ला रेल्वे स्टेशनजवळ, कुर्ला (प), मुंबई ७०. मो. क्र. ९८९२३८१९९५

ॲक्सिस बँक लि.

शाखा ऑफिस : ॲक्सिस बॅंक लि., ३ रा मजला, गिगाप्लेक्स, एनपीसी–१, ऐरोली नॉलेज पार्क, मुगलसन रोड, ऐरोली, नवी मुंबई-४०० ७०८ नोंदणीकृत कार्यालय : त्रिशूल, ३रा मजला, समर्थेश्वर मंदिरासमोर, लॉ गार्डन, एलिस ब्रिज, अहमदाबाद - ३८० ००६.

मागणी नाटास सिक्युरिटायझेशन ॲण्ड रीकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट,२००२ (सरफेसी ॲक्ट) आणि सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स् २००२ च्या सेक्शन १३(२) अंतर्गत रुल ३(१) सह

ॲक्सिस बँक लि. मध्ये असलेली खाली नमूद करण्यात आलेली खाती अनुत्पादक (एनपीए) ठरविण्यात आलेली आहेत, त्यावरुन बँकेने सरफेसी ॲक्टच्या सेक्शन १३(२) नुसार खाली नमूद तारखांना सूचना जारी केल्या आहेत. खाली नमूद करण्यात आलेले कर्जदार/ सह–कर्जदार/ गहाणदार जामीनदार यांच्या अलिकडे माहित असलेल्या पत्त्यावर मदर नोटीसा बजावण्यात असफल ठरल्याने सर्व संबंधितांच्या माहितीसाठी सदर नोटीस प्रसिध्द करण्यात येत आहे. खाली नमद करण्यात आलेले कर्जदार / सह-कर्जदार / जामीनदार यांना कळविण्यात येते की. त्यांनी ह्या नोटीसीच्य तारखेपासून ६० दिवसांच्या आत खाली नमूद करण्यात आलेल्या तारखेस येणे असलेली रक्कम, करारात नमूद करण्यात आलेल्या दराने रक्कम, परत करण्याच्या तारखेपर्यंतचे कर्ज/आणि अन्य करार आणि त्यानुसार संबंधित व्यक्तींनी सादर केलेल्या कागदपत्रांनुसार भविष्यातील व्याजासह **ॲक्सिस बॅक** दंडास पात्र ठरेल. आणखी तपशीलासाठी बजावण्यात येऊ न शकलेल्या नोटीसा खाली सही करणार यांच्याकडे मिळू शकतील

L				. —			
2) [5	त. प्रॉडक्ट/अकाऊंट नं./कर्जदार/सहकर्जदार/ ज. जामीनदारांचे नाव व पत्ता / कामाचा पत्ता	एनपीएची तारीख मागणी नोटीसीची तारीख एकूण येणे रक्कम	सुरक्षा तपशील	अ. क्र.	जामीनदारांचे नाव व पत्ता / कामाचा पत्ता	एनपीएची तारीख मागणी नोटीसीची तारीख एकूण येणे रक्कम	सुरक्षा तपशील
	अॉटो लोन: UCR000404304580 कर्जदार: वर्षा विश्वास वैद्य, ५०५, गोदावरी बिल्डींग कैलाश नगर कॉम्प्लेक्स, वालीवली रोड, कॅन्सर हॉस्प्टिलजवळ, बदलापूर, ठाणे- ४२१५०३, फोन: ८४२१९०५७३४, कायमचा पत्ता: रूम नं. ८, गणेश खुर्द, चेनेल गणेश नगर, बेतुरकर पाडा काळा तलाव, कल्याण, प्४२१३०१ कामाचा पत्ता: बिनायक ट्रेडर्स, ५०५, गोदावरी बिल्डींग,	मागणी नोटीसीची तारीख : ०५/०१/२०२४ एकण येणे रक्कम :	गाडीचा प्रकार : मारुती मारुती कॅट बी वॅगनार रिजस्ट्रेशन नं. : MH05DH4930 इंजिन नं. : K10BN8000898 चासीस नं.: MA3EWDE1S00C91500		ऑटो लोन : AUR064702930405 कर्जदार : राजकुमार नारंग, १ १०१ गोकुळ गाव को-ऑप हाऊसिंग सोसा, गोकुळ गाव रोड, शांती पार्क मिरा रोड, पूर्व ठाणे-४०११०७, फोन : ९८२५१०७०५९, कामाचा पत्ता:राजकुमार नारंग, १०१, । विग, गोकुळ गाव सीएचएस लि., शांती पार्क मिरा रोड, पूर्व ठाणे-४०११०७,	एकूण येणे रक्कम : रु. १०,४२,३११/-	गाडीचा प्रकार : मारुती –मारुती कॅट बी प्रिक्टेशन नं. : MH04JB8256 इंजिन नं.: D13A5450687 चासीस नं.: MA3NFG71SHE134601
	कैलाश नगर कॉम्प्लेक्स्, वालीवली रोड, कैंन्सर हॉस्पिटलजवळ, बदलापूर, ठाणे महाराष्ट्र-४२१५०३ ? ऑटोलोन:AUR064701948522 कर्जदार: राजेश श्याम बहादूर वादव, महादेव हरीदास पटेल सीएवएल हनुमान टेकडी, काजव पाडा, हनुमान मंदीराजवळ, बोरीवली (पू), मुंबई-४०००६६, फोन: ७०३११८२७३७, कामाचा पत्ता: राजेश ट्रस्ट ऑफ्ड ट्रेव्हल्स, रुम नं. १२,	मागणी नोटीसीची तारीख :	गाडीचा प्रकार : ह्युदांई ह्युदांई कॅट डी एक्सेंट रिजस्ट्रेशन नं : MH47N1377 डेजिन नं : D3FAGM125935	_	ऑटो लोन : UCR000403828798 कर्जदार : चंद्रेगण्डर जी कडावट, ७०८, श्री महालक्ष्मी एसआरए सीएचएस लि. चेंबूर नाका, हाजी मलंग, नगर, चेंबूर मुंबई-४०००७४,फोन : ९८८५२४४४४, कामाचा पत्ता: मॅक सॉफ्ट टेक प्रा. लि. ९ सिटी ६ वा मजला, ब्लॉक ए सर्व्हें नं. १०९ व ११० आणि १११ २ गाची बोली, नानक्रमगुड गाव, सर्रालगमपद्धी मंडल आर आर, जिल्हा हैद्राबाद तेलगणा-५०००४६	मागणी नोटीसीची तारीख: ०५/०१/२०२४ एकूण येणे रक्कम : इ. १०,४५,८६१/-	गाडीचा प्रकार : महिंद्रा ॲण्ड महिंद्रा—महिंद्रा केंट्र डी रेक्सटोन रिजस्ट्रेशन नं. : MH01BF7977 इंजिन नं.: 66593522530749 चासीस नं.: MA1PB4PBBC6L59244
	महादेव हरीदास पटेल चाळ, हनुमान टेकडी, काजू पाडा, बोरीवली(पू), मुंबई महाराष्ट्र-४०००६६, सह-कर्जदाराचा पत्ता : श्यामबहाद्र यादव, महादेव हरीदास पटेल, सीएचएल हनुमान टेकडी, काजू पाडा, हनुमान मंदीराजवळ, बोरीवली (पू.), मुंबई-४०००६६, फोन:७०३९१८२७३७,	एकूण येणे रक्कम : रु. १०,०३,१७३/-	चासीस नं.: MALA741DLGM196326	H1DLGM196326 कर्जदार: सीमा यादव, बी/६०५, विमलदीप सीएचएसएल मिरा भायंदर रोड, ११/०३/२०१८ सर्वोदय पॅराडाईज भायंदर, पू, बालाजी हॉस्पिटलजवळ, ठाणे–४०११०५ फोन मागणी नोटीसीची र :७३८७९३८२७८, कामाचा पत्ता: १/२०१, पनम मंगल बिल्डींग, लेतिफ		मागणी नोटीसीची तारीख: ०५/०१/२०२४	गाडीचा प्रकार : टोयोटा कॅट डी फॉर्च्युनर रजिस्ट्रेशन नं. : MH04FA2678 इंजिन नं.: 1KD6886532 चासीस नं.:
	अॉटो लोन: AUR064704239885 कर्जदार: ग्लेनपर्सी सिकेत, फ्लॅट नं. १०४, मेघनाथ सीएचएस, प्लॉट नं. ३१, शुभम पॅलेसजवळ, सेक्टर १५, नवी मुंबई, कोपर खेरणे, नवी मुंबई, ४००७०९, फोन: ८१०८०३५७८६, कामाचा पत्ता: श्री कॅंग्डल्स् ट्रेडिंग इंडिया प्रा. लि. ऑफिस नं. ३०, मास्ती पूजा कॉम्प्लेक्स प्लॉट नं. १५ बी, पनवेल समोर, रेल्वे स्टेशन, सेक्टर १७, न्यू पनवेल पूर्व, नवी मुंबई-४००६११	मागणी नोटीसीची तारीख •	गाडीचा प्रकार : मारुती-मारुती कॅट सी व्हीटारा ब्रीझा रिजस्ट्रेशन नं : MH43BN6939 इंजिन नं : D13A5836834 चासीस नं : MMA3NYFB1SKE553964	?६	पार्क, एसके स्टोन समोर, मिरा भायंदर रोड, पू. ठाणे-४०११०७ ऑटो लोन : UCR064702912358 कर्जदार: नरेश भास्कर शिंदे, रुम नं. २०५ जी विंग, २रा मजला, शिवम सीएचएस लि. गट नं. १९५, हिस्सा नं. ए २ विचुंबे गाव, पनवेल, नवी मुंबई-४१०२०६, फोन : ९७०२६१८४४४, कामाचा पत्ता : ॲग्रेसिव्ह शिपिंग ॲण्ड लॉजिस्टीक,	मागणी नोटीसीची तारीख: ०५/०१/२०२४	MBJ11JV5105023923 गाडीचा प्रकार : ऑडी-ऑडी कॅट डी ऑडी रिजस्ट्रेशन नं. :MH04GK0007 इंजिन नं.: CLL054976
	अॉटो लोन: AUR064700990669 कर्जदार: नितीन एम भोसले, बी ०२, शैलभद्र क्लासिक, शैलभद्र नगर, १०० फूट रस्ता, आचोळे, नालासोपारा पूर्व, ठाणे-४०१२०९, फोन: ९९२०३३८८५४	एनपीएची तारीख: १७/०५/२०१७ मागणी नोटीसीची तारीख: ०५/०१/२०२४ एकण येणे रक्कम:	गाडीचा प्रकार : महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कॅटगरी सी प्लस—Xuv500 रिजेस्ट्रेशन नं. : MH48S5070 इंजिन नं. : HJE4B18190 चासीस नं.:		ऑफिस नं. ६१९ बीं, प्लॉट नं. ५९, श्रीनंद धाम सीबीडी, सेक्टर ११, बेलापूर ई शहर मुंबई नवीं मुंबई-४००६१४, सह-कर्जदाराचा पत्ता: ॲग्नेसिव्ह शिपिंग अण्ड लॉजिस्टीक, ऑफिस नं. ६१९ बी, प्लॉट नं. ५९, श्रीनंद धाम सीबीडी, सेक्टर ११, बेलापूर पू., नवीं मुंबई-४००६१४, फोन:४१२७३९९९	एकूण येणे रक्कम : रु. २५,५०,९७६/ - एनपीएची तारीख :	चासीस नं.: WAUZGDBU4DY000203 गाडीचा प्रकार : ह्यंदाई-ह्यंदाई कॅट
	 ऑटो लोन: AUR000401800134 कर्जदार: असिम अनिस खान, ३९, शुभशांती सोसायटी, जुने हनुमान नगर, खार दंडा खार डिलिव्हरी एस ओ मुंबई-४०००५२ फोन: ९८६७३८०७३० 	रु. १०,१७,७१४/- एनपीएची तारीख : १४/०८/२०१७ मागणी नोटीसीची तारीख :	MA1YT2HJUE6B17336 गाडीचा प्रकार : मारुती मारुती कॅट बी-स्विफ्ट रिजस्ट्रेशन नं : MH02EE3521 इंजिन नं : D13A614723		कर्जदार: प्रकाश भाऊ उन्हाळेकर अशोक नगर, आर सी मार्ग, वाशी नाका, चेंबूर एफसीआय, मुंबई-४००००७४,फोन:९८६९५११४९,	०९/१०/२०१७ मागणी नोटीसीची तारीखः ०५/०१/२०२४ एकूण येणे रक्कमः इ. २५,७७,८०३/-	सी-क्रेटा रजिस्ट्रेशन नं. : MH03CM3468 इंजिन नं.: D4BGM133015 चासीस नं.: MALC381ULGM129862G
		०५/०१/२०२४ एकूण येणे रक्कम : इ.१०,२१,५७३/-	चासीस नं.: MA3FHEB1S00A23493	१८	ऑटो लोन : UCR064702182155 कर्जदार: रविंद्र आर परदाळे, प्लॉट ७०९, ए विंग, न्यू हरी ओम सीएचएसएल आर के सिंग मार्ग, अंबेवाडी, अंधेरी, पू. संगम सुपर मार्केटच्या वर, मुंबई-	एनपीएची तारीख : ०९/०१/२०१८ मागणी नोटीसीची तारीख:	गाडीचा प्रकार : टोयोटा कॅट डी फॉर्च्युनर रजिस्ट्रेशन नं. : MH04FC6600
	अॉटो लोन: AUR000401260771 कर्जदार: अशोक चौहान, आर एम ५ सातवीर यादव, कॉम्पो मालाड, पू. अप्पापाडा कुरार, गाव मुंबई–४०००९७, फोन : ८४५०९४१०१५,	एनपीएची तारीख : १४/०१/२०१८ मागणी नोटीसीची तारीख :	गाडीचा प्रकार : महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कॅट-सी-स्कॉर्पिओ रजिस्ट्रेशन नं. : UDZ0044912		४०००६९, फोन: १७०२१४१३१३, कामाचा पत्ता : ८०९, हब टाऊन, विवा आकृती ट्रेड शंकरवाडी, वुई हायवे, जोगेश्वरी पू. मुंबई-४०००६९	०५/०१/२०२४ एकूण येणे रक्कम : रु. २६,४०,९८९/-	इंजिन नें.: 1KDU533505 चासीस नं.: MBJ11JV6104028477
1.1		-1 /-0 /2-24	PC-13 - C E / A / 2 2 2 5	1	us s	0 0 0	

कामाचा पत्ता : रुम नं. ५ सत्यवीर यादव कम्पाऊंड, एस एस अप्पापाडा <u>०५/०१/</u>२०२४ इंजिन नं.: SJF4A13385 | १९ | ऑटो लोन : AUR064702538648 एकण येणे रक्कम : कुरार गाव मालाडजवळ, पूर्व मुंबई-४०००९७ कर्जदार: प्रबीण नानीगोपाल डे, फ्लॅट नं. १०१, १ ला मजला, बी विंग, मा MA1TA2SJXF2A14197 रु.१०,२५,२१९/-साई रेसिडेन्सी, कालहेर गाव, भिवंडी, ठाणे-४२१३०२ फोन ७०३९३०५७०९, **कामाचा पत्ता :** सी सी टिव्ही कॅमेरा, दुकान नं. ५, ६ गाडीचा प्रकार : ह्युंदाई–ह्युंदाई कॅट सी–एक्सेंट ऑटो लोन : AUR000401969151 एनपीएची तारीख: टॉवर आनंद नगर, ठाणे पश्चिम ठाणे-४००५१२ कर्जदार : सलाउद्दीन चंदा शेख, १७ वा मजला, ३ प्लॉट ९ अंजुमन १४/०१/२०१८ रजिस्ट्रेशन नं. : MH01CJ3515 इंजिन नं. : D3FAGM139037

१५/११/२०२३

एकूण येणे रक्कम :

रु.१०,२८,६५५/-

एनपीएची तारीख:

मागणी नोटीसीची तारीख

१४/०६/२०१९

04/08/202X

एकूण येणे रक्कम :

तिब्दींग, उमरखाडी लेन, उउमरखाडी, चिंचबंदर, मुंबई-४००००९, फोन: मागणी नोटीसीची तारीख ९८१९४८०७५७, कामाचा पत्ता: सहाउद्दीन टुर्स ॲण्ड ट्रव्हत्स, २२/२६, अंजुमन बिल्डींग, ३रा मजला, रुम नं. १७, निशान पाडा रोड, मुंबई- एकूण येणे रक्कम: ४००००९, , सह-कर्जदाराचा पत्ता : अबू सुफियान सलाउद्दीन शेख, १७ रु.१०,२७,६२२/-वा मजला, ३ प्लॉट ९ अंजुमन बिल्डींग, उमरखाडी लेन, उमरखाडी चिंचबंदर, उमरखाडी मुंबई-४००००९, फोन:९६९९०२२०७६

ऑटो लोन : ALR032706144194 कर्जदार : ओंकार प्रधान, फ्लॅट नं. ३०२, ३ रा मजला, ए विंग, फेज २, मंगेश I, सृष्टी, वसंत पार्कबाजूला, हिना जीए रोडजवळ, कल्याण पश्चिम ०१/०७/२०२३ मागणी नोटीसीची तारीख कल्याण-४२१३०१,**फोन:** ७०४५०७३७२८

ऑटो लोन : UCR064701926544

१२ ऑट्रो लोन : AUR032705369654

कर्जदार: बिबता सुनिल पाठक, ए३ ७०२, सिध्दार्थ नगर, बिल्डींग नं. ०१ सीएचएस लि., खटाव मिल लेन, बोरीवली पूर्व मुंबई-४०००६६, ऑटो लोन : AUR064702672233

कर्जदार: मडीपटला एन राव, फ्लंट नं. ९०२, विश्व सियोना प्लॉट नं १४३, सेक्टर २३, साईबाबा मंदिराजवळ, करेक्ट सिटी, ठाणे-४००५१२, फोन: ९८२११८१८२५, कामाचा पत्ता: मॅनिफ्रा कन्स्ट्रक्शन लि. मार रेस्ट ऑरेम्ट रेसिडेन्सी ऑफिस समोर,नवी मुंबई-४००६१२ ११ ऑटो लोन : AUR000402076837 कर्जदार : राजकुमार नानबाबू गुप्ता, आर नं. ५,गुल्लू सिंग चाळ, ताबेक श्री

भुता हायस्कूल, अंधेरी पू, जुनी मुंबई-४०००६९, फोन: ९९२०१४०२०३, 84/88/2023 कामाचा पत्ता : सुमन टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स, आर नं. ५, गुल्लू सिंग चाळ, भुता एकूण येण रक्कम : हायस्कूलजवळ, अंधेरी पू, मुंबई-४०००६९ र्ह. १०,३८,०५७/-एनपीएची तारीख : कर्जदार: विवेक बॅनर्जी, प्रथमेश अपार्टमेंट, प्लॉट नं. १२६, ४ था मजला, प्लॅट नं. १०/०४/२०२३ मागणी नोटीसीची तारीख: ४०१, सेक्टर १९, खारघर-४१०२१०, फोन: ९३२०२८१२१२, कायमचा पत्ता : प्रथमेश अपार्टमेंट, प्लॉट नं. १२६, ४ था मजला, फ्लॉट नं. ४०१, सेक्टर १९, खारघर, रायगड नवी मुंबई-४१०२१०, **कामाचा पत्ता** : ऑफिस नं. ३०६, प्लॉट **एकूण येणे रक्कम** :

MALCU41UMGM211312 रु.१०,३०,१८८/-एनपीएची तारीख: गाडीचा प्रकार : मारुती -मारुती ०१/०७/२०२ कॅट सी मारुती रजिस्ट्रेशन नं. : MH46BA8071 मागणी नोटीसीची तारीख १५/११/२०२३ एकुण येणे रक्कम : रु.१०,३७,४६७/-एनपीएची तारीख :

चासीस नं

सी टाटा

दंजिन नं

इंजिन नं. : D13A3143948 MA3CZF03SHH176347 गाडीचा प्रकार : ह्यंदाई-ह्यंदाई कॅट सी ह्युंदाई रजिस्ट्रेशन नं. : MH02EH2655 मागणी नोटीसीची तारीख इंजिन नं.: D3FAGM199161 MALA841DLGM220649

गाडीचा प्रकार : महिंद्रा ॲण्ड महिंद्रा-महिंद्रा कॅट सी-Xuv300

रजिस्ट्रेशन नं. : MH46BV0852 इंजिन नं.: EULZH04074

MALA741DMGM200987

गाडीचा प्रकार : टाटा–टाटा कॅट

रजिस्ट्रेशन नं. : MH05EQ2322

गाडीचा प्रकार : ह्युंदाई-ह्युंदाई कॅट

रंजिस्टेशन नं. : MH04HF7764

इंजिन नं. : D4FBGM026054

REVTRN11EYXK43756 चासीस नं.:

MAT627235MLE30636

मुंबई-४०००६७, **फोन :** ९८२०५५३३०१

जीवन विहार महादेव मंदिर रोड, तीन बत्ती, मलाबार हिल, मुंबई-४००००६, **फोन** : ९९३०८३८८९९, **कामाचा पत्ता :** सनी एक्सपोर्टस् सीडब्ल्यू ११३० भारत डायमंड बोर्स बीकेसी, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स्, बांद्रा पू. मुंबई-४०००५१, **सह-कर्जदाराचा** पत्ता : सनी एक्सपोटर्स्, सीडब्ल्यू १९३०, भारत डायमंड बोर्स बीकेसी, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स्, बांद्रा पू. मुंबई-४०००५१, **फोन :** २६७५४२६२ ऑटो लोन: UCR064702016766

व्ही नरीमन पॉईट, जे बजाज रोड, मुंबई-४०००२१

ऑटो लोन : AUR064701599800

परेल, पश्चिम मुंबई-४०००१३

ऑटोलोन: UCR032702721238

कर्जदार : धिरेन पी खोडा, ७०१, व्ही राज बिल्डींग, ७वा मजला, जेव्हीपीडी,

जुहू विलेपार्ले प. मुंबई-४०००५६**, फोन :** २६२५३५१३, **कामाचा पत्ता :**

३ रा मजला, रघवंशी मिल, कंम्पाऊंड मारुती सर्व्हिस सेंटरच्यावर, लोअर

ऑटो लोन : UCR086102577321 कर्नुदार: शैलेश अगरवाल, १२ ईस्ट वेस्ट कोर्ट, शहीद भगतसिंग रोड, कुलबा

कार्पारः शहरा जगरपारा, ५,५४० ५० जा, तहा जा, तहा निर्माण के सित्त हॉल-४०००३९ मुंबई-४०००३७, फोन : ९८२१०१७००१ कामाचा पत्ता :अङ्व्हेंट एटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड, ६०३, मेकर चेंबर्स,

कर्जदार : अतुलकुमार साराभाई पारिख, १००४ मजला, १० वा मजला, प्लॉट ५, बी

कर्जदार: मॅग्नोलिया लिमिटेड, युनिट नं. १५, बी विंग, पॅराडाईम माइंडस्पेस मालाड, पश्चिम टायोटोजवळ लोकझी शोरुम, मुंबई-४०००६४, फोन: ७७९१००७४१४८, सह्-कर्जदाराचा पत्ता: योगेद्र सिंग, डी/६१, ऑटो लोन: UCR086102192936

सप्तऋषी कॉम्प्लेक्स, भक्ती वेदांत हॉस्पिटलजवळ, मीरा रोड, पू ठाणे-४०११०७ **फोन:** २८४५८८५२ कर्जदार : गोल्डन हॉलिडे ट्रॅव्हल्स (इंडिया) प्रा. लि., युनिट नं. ६५, ३रा मजला, अदित्य इस्टेट, चिंचोली, बंदर मालाड रोड, पश्चिम मुंबई-४०००६४ <mark>मागणी नोटीसीची तारीखः</mark> फोन : ९८२०५५३३०१, सह-कर्जदाराचा पत्ता : रोनेश भँडारी, ए ३०२, ०५/०१/२०२४ ब्ल्यु ट्युलिप, एकता नगर, महाबीर नगर, कांदीबली, पूर्व कांदीबली, पूर्व प्लूण येणे रक्कम :

कर्जदार : मेहल धीरजलाल पारेख, डी२०४, झर्ना एन्क्लेव्ह, साई धाम

मंदिराजवळ, ठाकुर कॉम्प्लेक्स्, कांदीवली, पूर्व मुंबई-४००१०१, **फोन**

९३२२२३०२३९, कामाचा पत्ता : गाळा नं. १७०६, श्रीजी इंडस्ट्रीयल, ई स्टेट,

एनपीएची तारीख: मागणी नोटीसीची तारीख ०५/०१/२०२४ F. E6.80.66X/-एनपीएची तारीख :

03/04/2086

04/08/2028

एकूण येणे रक्कम :

०१/०४/२०२

१५/११/२०२३

एकूण येणे रक्कम :

०१/१०/२०१९

१५/११/२०२३

एकूण येणे रक्कम :

ें६१,६९,२७६/-

एनपीएची तारीख:

04/08/2028

एकूण येण रक्कम

ે ५२,३५,७७३/-

गाडीचा प्रकार : ऑडी–ऑडी कॅट डी ऑडी चासीस नं. इ. ७७,४०,६२७/-एनपीएची तारीख :

मागणी नोटीसीची तारीख इंजिन नें.: 01804678213DT SALLSAA239A621874

रेप्को होम फायनान्स लिमिटेड Repcor

नाशिक शाखा: दुकान क्र. ६, ७ व ८, १ ला मजला, महादेव टॉवर्स, एसबीआय मुख्य कार्यालयजवळ, सीबीसी, नाशिक ४२२ ००१. ताबा सचना (स्थावर मालमत्तेकरिता) ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित हे **रेप्को होम फायनान्स लिमिटेड** यांचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अनुसार व सीक्युरिटी

इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचिता अनुच्छेद १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित तारखेस मागणी सूचना जारी करत आहेत व सूचनेमध्ये निर्देशित रक्कमेचे पुन:प्रदान करण्यास प्रदान सदर सूचनेच्या स्विकृती तारखेपासून ६० दिवसांच्या आत भरणा करण्याचे निर्देश देणारी मागणी सूचना जारी केली होती. कर्जदार, सह-कर्जदार व हमीदार यांनी थिकत रकमेचा भरणा करण्यास कसर केली असल्याने सदर सचना कर्जदार सह-कर्जदार, हमीदार तसेच आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याचे अनुच्छेद १३ (४) सहवाचन नियम ९ अन्वये खालील निर्देशित मालमत्तेचा दि. १८ मे, २०२४ रोजी ताबा घेतला आहे. विशेषत: कर्जदार, सह-कर्जदार, हमीदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे रेप्को होम फायनान्स लिमिटेड, **नाशिक शाखा** यांच्या प्रभाराअंतर्गत प्रत्येक खात्याच्या संबंधात खालील निर्देशित रक्कम व व्याजाकरिता मूल्य रकमेच्या अधीन असतील.

आम्ही, सदर अनुसार सीक्यरिटी कायद्याच्या अनुच्छेद १३(८) अंतर्गत आम्ही तुमचे लक्ष वेधन घेत आहोत की, प्रतिभृत मालमत्तेच्या विक्री वा हस्तांतरणाकरिता निश्चित केलेल्या तारखेपूर्वी कोणत्याही वेळी आपण सादर केलेल्या प्रतिभूत धनको यांच्याद्वारे उद्भवलेले सर्व मूल्य, प्रभार व खर्च यांच्यासह प्रतिभूत धनकोंची जर थकबाकी असल्यास प्रतिभूत मालमत्तांच्या हस्तांतरणाकरिता वा विक्रीकरिता पढील पावले घेण्यात येणार नाहीत.

अनु. क्र. १ : कर्जदार : श्री. राजेंद्र नामदेव कांबळे, नामदेव कांबळे यांचा मुलगा, घर क्र. ०९, अनुपम विला, आंबड लिं गेद बी/एस गुजारर प्रहागुज पंदिर प्रहागुज रागरुनीपूर्ती सींक राशिक ४२२ ०१० तमेस बस कंदकर गुप्राग्स्थापरीर डेपो-१ नाशिक ४२० ००१. **सह-कर्जदार १ : श्री. अमित राजेंद्र कांबळे,** राजेंद्र नामदेव कांबळे यांचा मुलगा घर क्र. ०९ अनुपम विला, आंबड लिंक रोड, बी/एच गजानन महाराज मंदिर, महाराज नागरत्रीमुर्ती चौंक नारिशक ४२२ ०१ सह कर्जदार २: श्रीम. नयना राजेंद्र कांबळे, राजेंद्र नामदेव कांबळे यांची पत्नी घर क्र. ०९, अनुपम विला, आंबड लिंक रोड गि/एच गजानन महाराज मंदिर, महाराज नागरत्रीमुर्ती चौंक नाशिक ४२२ ०१०, **सह-कर्जदार ३[°]: श्री. सचिन राजेंद्र कांबळे** राजेंद्र नामदेव कांबळे यांचा मुलगा घर क्र. ०९, अनुपम विला, आंबड लिंक रोड, बी/एच गजानन महाराज मंदिर

मागणी सूचना दिनांक : दि. २१.०४.२०२३, मागणी सूचना अनुसार दावा रक्कम (खाते क्र. १६३१८७०००८२२ धारक रु. ७,१३,६५०/- पुढील व्याज **१९.०४.२०२३** पासून पुढील व्याज व अन्य मूल्य त्यावरील, **थकित रक्कम** रु. ८,५९,७३६ / - त्यावरील व्याज दि. १६,०५.२०२४ पासून पुढील व्याज व अन्य मूल्य यांच्यासह. मालमत्तेचे विवरण : सर्व तो भाग व भूखांड असलेला प्लॉट क्र. १ ते ५ मोजमापित ९७८.३७ चौ. मीटर सबर्हे क्र. ३०४/

ाव आंबड खुर्द, तालूका व जिल्हा नाशिक येथील व सीमा खालीलप्रमाणे : सीमा : पूर्वेस : ७.५ मीटर कॉलनी रोड, पश्चिमेर

एस. क्र. २९९, दक्षिणेस : प्लॉट क्र. ०६, उत्तरेस : सि. क्र. ३०३/ए (पी), टेनेमेंट/ फ्लॅटचे विवरण : सर्व तो भाग व भूखंड लेली मालमत्ता धारक टेनेमेंट/ फ्लॅट क्र. ०९ क्षेत्रफळ मोजमापित ६९.०० चौ. मीटर बिल्डींग अनुपम विला को–ऑपरेटिव

महाराज नागरत्रीमुर्ती चौंक नाशिक ४२२ ०१० **हमीदार : श्री. नंदिकशोर परशुराम घाणे,** परशुराम घाणे यांचा मुलगा प्लॉ

o. ९, नंदनवन अपार्टमेंट, बुरकुले हॉल समोर, प्रसाद नगर, सिडको, सिडको कॉलनी, नाशिक ४२२ ००९

हाऊसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात, नाशिक येथील बांधकामित जमिन वरील अनुसार व **सीमा खालीलप्रमाणे** पूर्वेस : कॉलनी रोड, पश्चिमेस : सर्व्हे क्र. २९९, दक्षिणेस : टेनेमेंट/ फ्लॅट क्र. ०८, उत्तरेस : टेनेमेंट/ फ्लॅट क्र. १० अनु. क्र. २ : कर्जदार : श्री. दिपक विजय भोसले, विजय निवृत्ती भोसले यांचा मुलगा, राजश्री निवास, सप्तशृंगी नगर घोटी अडवन इगतपुरी, नाशिक ४२२ ४०२. तसेच प्लॉट क्र. ०७, सि. क्र. २४५/२६०/४, घोटी पोलीस स्टेशन समोग जुना आग्रा रोड, घोटी, तालूका इगतपूरी, जिल्हा नाशिक, सह-कर्जदार : १ : कु. मंगल विजय भोसले, विजय निवृत्त भोसले यांची मुलगी, राजश्री निवास, सप्तश्रंगी नगर, घोटी अडवन इगतपूरी, नाशिक ४२२ ४०२. तसेच प्लॉट क्र. ० सि. क्र. २४५/२६०/४, घोटी पोलीस स्टेशन समोर, जुना आग्रा रोड, घोटी, तालूका इगतपूरी, जिल्हा नाशिक **सह-कर्जदार २ : श्रीम. राजश्री विजय भोसले**, विजय नैवृत्ती भोसले यांची मुलगी, राजश्री निवास, सप्तश्रृंगी नगर घोटी अडवन इगतपुरी, नाशिक ४२२ ४०२. तसेच प्लॉट क्र. ०७, सि. क्र. २४५/२६०/४, घोटी पोलीस स्टेशन समोग जुना आग्रा रोड, घोटी, तालूका इगतपूरी, जिल्हा नाशिक. **सह-कर्जदार ३ : श्री. सागर विजय भोसले,** विजय निवृत्ती भोलस् . गांचा मुलगा, राजश्री निवास, सप्तश्रृंगी नगर, घोटी अडवन इगतपूरी, नाशिक ४२२ ४०२. **तसेच** प्लॉट क्र. ०७, सि क्र. २४५/२६०/४, घोटी पोलीस स्टेशन समोर, जुना आग्रा रोड, घोटी, तालूका इगतपूरी, जिल्हा नाशिक. **सह–कर्जदार ४**

श्रीम. संगिता विजय भोसले, विजय निवृत्ती भोसले यांची पत्नी, राजश्री निवास, सप्तश्रृंगी नगर, घोटी अडवन इगतपूर्र नाशिक ४२२ ४०२. तसेच प्लॉट क्र. ०७, सि. क्र. २४५/२६०/४, घोटी पोलीस स्टेशन समोर, जुना आग्रा रोड, घोटी तालुका इगतपूरी, जिल्हा नाशिक. **हमीदार : श्री. योगेश नामदेव धिखाले,** नामदेव परश्रम धिखाले यांचा मुलगा क्र. ४११ सप्तश्रंगी फार्म, उपनगर परहाडी रोड ४२२ ०१०. मागणी सूचना दिनांक : ०८.०९.२०२३. मागणी सूचना अनुसार दावा रक्कम (खाते क्र. १६३१८२०००००८८४) धार 5. <mark>१७,००,५५९/- व पुढील व्याज दि. ०८.०९.२०२३</mark> पासून पुढील त्यावरील मूल्य. **थकित रक्कम : रु. १९,४५,७००**/ व पढील व्याज दि. १६.०५.२०२४ पासन व अन्य व्याज त्यावरील.

मालमत्तेचे विवरण : सर्व तो भाग व भूखांड असलेली मालमत्ता धारक बंगलो मोजमापित ७६७.०० चौ. फूट तळ मजला मोजमापित ७६७.०० चौ. फूट धारक पहिला मजला, बांधकामित प्लॉट क्र. २४ए (मंजूर प्लॅन प्लॉट क्र. ७ अनुसार) मोजमापि १३०,०० चौ. मीटर, सर्व्हे क्र. २४५, २६०/४, २५९/१ (पी) गाव घोटी बद्रक, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक सीमा खालीलप्रमाणे : पूर्वेस : प्लॉट क्र. ०१, पश्चिमेस : प्लॉट क्र. ०८, दक्षिणेस : आदिवासी सोसायटी उत्तरेस : प्लॉट क. ०९

अनु. क्र. ३ : कर्जदार : श्री. शामलाल लखानलाल गुप्ता, लखानलाल रामचरण गुप्ता यांचा मुलगा, कुंभारवाड तेली गली. मारूती रोड. बी/एच मराठी शाळा. मनमाड नाशिक ४२३ १०४. **श्री. शामलाल लखनलाल गुप्ता फुट्स** सेल ॲन्ड सप्लाय, मनमाड जिल्हा नाशिक ४२३ १०४. **श्रीम. शिल्पा शामलाल गुप्ता**, शामलाल लखनलाल गुप्ता यांची पत्नी कुंभारवाडा, तेली गली, मारूती रोड, बी/एच मराठी शाळा, मनमाड नाशिक ४२३ १०४. **श्री. अनिल देवमन चींधरी** देवमन आर. चौंधरी यांचा मलगा, २७१, तेली गली, नांदगाव रूरल मनमाड, नाशिक ४२३ १०४, **श्री, अनिल देवमन चौंधरी** सेव्हील कंत्राटदार, २७१, तेली गली, नांदगाव रूरल मनमाड, नाशिक ४२३ १०४. ागणी सूचना दिनांक : १३.०३.२०२४. मागणी सूचना अनुसार दावा रक्कम (खाते क्र. १६३१८१६०००८९४) धारव

रु. १०,३७,४८४/- व पुढील व्याज दि. २८.०२.२०२४ पासून पुढील त्यावरील मूल्य. **थकित रक्कम :** रु. १०,६८,४४०/ व पुढील व्याज दि. १७.०५.२०२४ पासून व अन्य व्याज त्यावरील **ालमत्तेचे विवरण :** सर्व तो भाग व भुखांड असलेली मालमत्ता धारक रूम क्र. २ व रूम क्र. ३ मोज. १०३.०८ चै

मीटर क्षेत्रफळ मोजमापित ३०१.८ चौ. मीटर सीटीएस क्र. ११३, मनमाड तालूका ते नांदगाव जिल्हा नाशिक व सीमा खालीलप्रमाणे : **सीमा : पूर्वेस :** ॲड. सीटीएस क्र. ११४, **पश्चिमेस :** ॲड. सीटीएस क्र. ११४, **दक्षिणेस :** रोड, **उत्तरेस** मार्जिनल स्पेस. प्राधिकृत अधिकारी रेप्को होम फायनान्स लिमिटेड दिनांक: १८.०५.२०२४

एनपीएची तारीख •

गाडीचा प्रकार : ह्युंदाई-ह्युंदाई कॅट रजिस्ट्रेशन नं. :MH04HX7417 इंजिन नं.: D4FBHM371412 मागणी नोटीसीची तारीख चासीस नं.: MALC381ULHM278956 े२६,५९,५६३/-एनपीएची तारीख:

गाडीचा प्रकार : ह्युंदाई–ह्युंदाई कॅट रजिस्ट्रेशन नं. :MH02ED0009 इंजिन नं.: 64282641722664 मागणी नोटीसीची तारीख वासीस नं.: WDC1668236M008828 एनपीएची तारीख:

गाडीचा प्रकार : ऑर्डी कॅट डी— ऑर्डी कॅट डी रजिस्ट्रेशन नं. :MH05CV5747 इंजिन नं.: CRC204280 मागणी नोटीसीची तारीख

WAUZMF4L0FY000388 गाडीचा प्रकार : मर्सिडीज कॅट डी-

मर्सिडीज बेंझ रिजस्ट्रेशन नं.:MH04HF9829 इंजिन नं.: 64282641714731 चासीस नं.: १०/०७/२०१९ मागणी नोटीसीची तारीख:

WDC1660236M008760 रु. ६६,२१,३४०/-गाडीचा प्रकार : बेंझ मर्सिडीज कॅट

डी मर्सिडीज बेंझ रजिस्ट्रेशन नं. :MH04EQ5851 इंजिन नं.: 64293041001046 WDD2211226L007071

रजिस्ट्रेशन नं. : MH15AQ4713 इंजिन नं.: CRC189925 WAUZFC4L8DF309881 गाडीचा प्रकार : लॅण्ड रोव्हर कॅट डी रजिस्ट्रेशन नं. : MH05DE5833

एकण येणे रक्कम :

MA1NM2EU12H63369 नं.७८/७९, बावा टॉवर, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई-४००७०५ रु. १०,४०,२७२/-सिंडीकेट बॅंकेच्या समोर, गोलाणी वसई, पूर्व ठाणे, पालघर, ठाणे-४०१२०८ रु.९०,०४,९०३/-दिनांक: २४/०५/२०२४, स्थळ: मुंबई अधिकृत अधिकारी, ॲक्सिस बँक लि.

ऑटोलोन: UCR086102479135